

**कुष्ठरोग झालेल्या रुग्णांसाठी ठेवलेल्या खाटांच्या
अनुदानात त्याचप्रमाणे कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन
करणाऱ्या संस्थांच्या अनुदानात वाढ करण्याबाबत..**

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन निर्णय क्र.कुनि.क्र.एलईपि-२०११/प्र.क्र. ३२१/आरोग्य-५

संवालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक :- २१ मार्च, २०१२.

- वाच्य :-** १) सा.आ.वि.शा.नि.क्र.एलईपि-१०९२/१९८०/सीआर ७८/९२/आ-९, दि.२९.१.१९९४.
२) सा.आ.वि.शा.नि.क्र.एलईपि-२१९६/३१६/सीआर ९२/९६/आ-९, दि.१.१.१९९७.
३) सा.आ.वि.शा.नि.क्र.एलईपि-१०८२/२७८४/सीआर २९३/ पीएच-१६-सी,
दि.१८.६.१९८४.
४) सह संचालक आरोग्य सेवा, (कुष्ठ व क्षय) पुणे यांचे पत्र क्र.ससआसे/कुष्ठ व क्षय/
कक्षा-१०२/स्वयंसेवी संस्था/३८२०४-५/११, दि. २३.९.२०११, १.१२.२०११,
दि.५.१२.२०११ व ५.१.२०१२.

प्रस्तावना :

वर दिलेल्या संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयानुसार कुष्ठरुग्णांसाठी रुग्णालय तत्वावर कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णालयात ठेवलेल्या खाटांच्या परिरक्षणाचे अनुदान, परिरक्षणार्थ खर्चाच्या ८०% अथवा जास्तोत जास्त दरमहा दरडोई रु. ४८०/- प्रमाणे यापेकी कमी असले तो रक्कम अनुदान म्हणून दि.१.११.१९९३ पासून देण्यात येत होती. त्यासाठी सदर शासन निर्णयासमवेत मान्यता दिलेल्या परिशिष्टातील १८ स्वयंसेवी संस्था पात्र होत्या.

त्याचप्रमाणे संदर्भ क्र. २ येथील दि. १.१.१९९७ च्या शासन निर्णयानुसार कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन तत्वावर कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दरडोई दरमहा रु. ४५०/- इतके अनुदान दि. १.१.१९९७ पासून देण्यात येत होते. त्यासाठी सदर शासन निर्णयासमवेत मान्यता दिलेल्या परिशिष्टातील १८ स्वयंसेवी संस्था पात्र होत्या.

कुष्ठरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देण्यात येत असलेल्या अनुदानात बऱ्याच कालावधीपासून वाढ करण्यात आली नव्हती. याबाबत मा.मंत्री, आरोग्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. ११.१०.२०११ रोजी बैठक संपन्न झाली होती. सदर बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार रुग्णालय तत्वावर देय असलेल्या रु. ४८०/- दरडोई दरमहा येथे रु. २२००/- व पुनर्वसन तत्वावर देय असलेले रु. ४५०/- दरडोई दरमहा इतक्या अनुदानांपेथी रु. २०००/- इतके अनुदान वाढ करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- कुष्ठरुग्णांसाठी रुग्णालय तत्वावर कार्य करणाऱ्या सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या १३ खाजगी स्वयंसेवी संस्थांना, त्यांनी त्यांच्या रुग्णालयात

डेक्लेल्या खाटांच्या परिरक्षणाचे अनुदान, परिरक्षणाचे खर्चाच्या ८०% अथवा जास्तीत जास्त दरमहा प्रतिरुग्ण रु. ४८०/- ऐवजी परिरक्षणाचे खर्चाच्या ८०% अथवा जास्तीत जास्त दरमहा प्रतिरुग्ण रु. २२००/-प्रमाणे यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून रुग्णालय तत्वासाठी दि.१.४.२०१२ पासून मंजूर करण्यात येत आहे.

२. त्याचप्रमाणे संदर्भ क्र. २ येथील दि. १.१.१९९७ च्या शासन निर्णयानुसार कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन तत्वावर कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दरडोई दरमहा रु. ४५०/- इतके अनुदान दि. १.१.१९९७ पासून देण्यात येत होते. त्याऐवजी दरमहा प्रतिरुग्ण पुनर्वसन तत्वासाठी रु. २०००/- इतके अनुदान दि. १.४.२०१२ पासून मंजूर करण्यात येत आहे.

पुनर्वसन तत्वावरील कार्य करणाऱ्या अनुदानास पत्र १६ स्वयंसेवी संस्थांची यादी सोबत परिशिष्ट - ब च्या स्वरूपात जोडली आहे.

३. वरील अनुक्रमांक ३ येथील शासन निर्णयानुसार रुग्णालयीन तत्वावरील स्वयंसेवी संस्थांसाठी अनुसृत अनुदानांमध्ये खालील प्रमाणे निवृत्त करण्यात आलेले आहेत. :-

१. शस्त्रनलकडून मोफत देण्यात येत असलेली औषधे वगळता, इतर औषधावरील खर्च.
२. रुग्णांसाठी आवश्यक कपडे, मॅट्रेसेस आणि रुग्णालयाचे फर्निचर, स्वयंपाक गृहातील भांडी यावरील अनावृत्ती खर्च.
३. रुग्णांना पुरविल्यात येत असलेला आहार.
४. इलेक्ट्रीसिटी, पाणीपट्टी व इमारत पुरवृत्ती.

४. पुनर्वसन तत्वावरील कार्यकरणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत कुष्ठरुग्णांना जगण्यासाठी म्हणून, अशा रुग्णांना जीवनात उपजिवीकेचे किमान साधन उपलब्ध करावे, यादृष्टीने रुग्णास कुठिरोद्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणामध्ये शेती व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, यंत्रमाग धालविणे, बॉक्स तयार करणे, रेशीम उद्योग व कुक्कुटपालन इत्यादीचे प्रशिक्षण अंतर्भूत असते.

५. अनुदान देताना पुढील गोष्टींची छाननी करणे आवश्यक आहे. :-

१. संबंधित सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग कर्वालाचा संस्था तपासणी अहवाल.
२. संबंधित स्वयंसेवी संस्थातील त्या महिन्यातील भाती रुग्णांचे हजेरी पथक.
३. संबंधित स्वयंसेवी संस्थेचे मागील अनुदान खर्चासंबंधातील उपयोगिता प्रमाणपत्र.
४. संबंधित स्वयंसेवी संस्थेचा सनदी लेखापालाचा लेखापरिक्षण अहवाल.
५. संबंधित स्वयंसेवी संस्थेने केलेल्या प्रत्यक्ष खर्चाची आकडेवारी विहित नमुन्यामध्ये प्रपत्र-अ व ब.
६. प्रत्यक्ष खर्चासंबंधित वरील अनुक्रमांक ३ येथील शासन निर्णयातील व वरील परिच्छेद क्र.३ मध्ये उल्लेख केलेल्या तरतुदी.
७. संबंधित सहाय्यक संचालक, कुष्ठरोग कार्यालयाची शिफारस.

६. सदर आदेश दि. १.४.२०१२ पासून लागू राहतील.


७. अनुदान प्राप्त करण्यासाठी वरील मुद्दा क्र.३ येथील अटींसह खालीलप्रमाणे अधिकच्या अटींची पूर्तता होणे आवश्यक राहिल. :-

अ) सुधारित दराने देय अनुदान रुग्णालयीन तत्वातील संस्थांसाठी ज्या संस्था नियमितपणे शासन अनुदान घेत आहेत, आणि असे अनुदान हे शेवटची सलग ३ वर्षे घेत असणारी पाहिजे व या संस्थांनी शासनाकडे अनुदानाची मागणी केलेली असणे आणि त्यांचे काम समाधानकारक असणे.

ब) सुधारित दराने देय अनुदान पुनर्वसन तत्वातील संस्थांसाठी ज्या संस्था नियमितपणे शासन अनुदान घेत आहेत, आणि असे अनुदान हे शेवटची सलग ३ वर्षे घेत असणारी पाहिजे व या संस्थांनी शासनाकडे अनुदानाची मागणी केलेली असणे आणि त्यांचे काम समाधानकारक असणे.

८. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ८०/२०१२/व्यय-१३, दि.३.२.२०१२ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(न. ग. तडवी)

कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन

प्रति,

संचालक, आरोग्य सेवा, मुंबई

सहसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठ व क्षय) पुणे.

सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), (सर्व)

सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.

महालेखापाल, महाराष्ट्र -१/ (लेखापरिक्षा)/ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई

वित्त विभाग, व्यय-१३, मंत्रालय, मुंबई-३२

निवड नस्ती (आरोग्य -५)

शासन निर्णय क्र.कुनिका २०११/प्र.क्र. ३२१/आरोग्य-५, दि. २१ मार्च, २०१२ चे सहपत्र.

परिशिष्ट -अ

रुग्णालय (हॉस्पिटल) तत्वावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची यादी.

अ.क्र.	रुग्णालय (हॉस्पिटल) तत्वावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची नावे	मंजूर खाटा
१	कुष्ठरोग निवारण समिती, शांतीवन नेरे,	४०
२	अहमदनगर जिल्हा कुष्ठरोग समिती, अहमदनगर	२००
३	लेप्रसी हॉस्पिटल सोलापूर	२००
४	रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल मिरज, सांगली	१२०
५	मराठवाडा लोकसेवा मंडळ, नेरली, नांदेड	१००
६	कुष्ठरोग दवाखाना , वडोली तलासरी, ठाणे	३९
७	लेप्रसी मिशन हॉस्पिटल, कोठारा, अमरावती	२१०
८	विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन, अमरावती	७००
९	महारोगी सेवा समिती, आनंदवन, वरोरा, जि.चंद्रपूर	६००
१०	महारोगी सेवा समिती, दत्तपूर, जि.वर्धा	५००
११	महात्मा गांधी शिक्षण संस्था, चावरदा, जि.बुलढाणा	१५
१२	एडुलजी प्रेमजी हॉस्पिटल, (बीएलपी) मुंबई	९०
१३	लेप्रसी रिहॅबिलिटेशन सेंटर, निंभोरा, अमरावती	५०
एकूण		२,८६४

(न.ग.तडवी) २१/३/२०१२

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

५

शासन निर्णय क्र.कुनिका २०११/प्र.क्र. ३२१/आरोग्य-५, दि. २१ मार्च, २०१२ चे सहपत्र.

परिशिष्ट -ब

पुनर्वसन तत्वावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची यादी.

अ.क्र.	पुनर्वसन तत्वावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची नावे	मंजूर खाटा (रुग्ण)
१	कुष्ठरोग निवारण समिती, शांतीवन, नेरे, रायगड	४०
२	सरावली लेप्रसी वेलफेअर बचत सेंटर, ठाणे	५०
३	आनंदग्राम सोसायटी डुळगांव, आळंदी, पुणे	३५०
४	सॅनिटोरियम लेप्रसी पेशंट वीरमांडकी, पुणे	५०
५	उद्योगधाम बंदीकाश्रम कुष्ठ संस्था, तळेगाव दा.पुणे	१५
६	गोरापूर पुनर्वसन केंद्र, वडाळा, अहमदनगर	११०
७	हॅन्सन मेमोरियल कुष्ठधाम, वेळू, सातारा	२०
८	नवनिर्माण समाज सेवक संघ, मोराणे, धुळे	५०
९	मराठवाडा लोकसेवा मंडळ, नेरली नांदेड	५०
१०	विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन, अमरावती	१३५
११	महारोगी सेवा आश्रम, काशीखेड, अमरावती	५०
१२	महारोगी सेवा समिती, आनंदवन, वरोरा, जि.चंद्रपूर	६००
१३	महारोगी सेवा समिती, दत्तपूर, जि.वर्धा	३५०
१४	महात्मा गांधी शिक्षण संस्था, चावरदा, जि.बुलढाणा	४०
१५	अखिल भारतीय कुष्ठ निवारण समिती, शिरूर, जि.पुणे	४०
१६	श्री.गुरुदेव कुष्ठ मंदिर, अमला विश्वेश्वर, अमरावती	२५
एकूण		१,९७५

(न.ग.तडवी) २१/३/२०१२

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

५

शासन निर्णय क्र.कुनिका २०११/प्र.क्र. ३२१/आरोग्य-५, दि. २१ मार्च, २०१२ चे सहपत्र.

परिशिष्ट -अ

रुग्णालय (हॉस्पिटल) तत्वावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची यादी.

अ.क्र.	रुग्णालय (हॉस्पिटल) तत्वावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची नावे	मंजूर खाटा
१	कुष्ठरोग निवारण समिती, शांतीवन नेरे,	४०
२	अहमदनगर जिल्हा कुष्ठरोग समिती, अहमदनगर	२००
३	लेप्रसी हॉस्पिटल सोलापूर	२००
४	रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल मिरज, सांगली	१२०
५	मराठवाडा लोकसेवा मंडळ, नेरली, नांदेड	१००
६	कुष्ठरोग दवाखाना, वडोली तलासरी, ठाणे	३९
७	लेप्रसी मिशन हॉस्पिटल, कोठारा, अमरावती	२१०
८	विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन, अमरावती	७००
९	महारोगी सेवा समिती, आनंदवन, वरोरा, जि.चंद्रपूर	६००
१०	महारोगी सेवा समिती, दत्तपूर, जि.वर्धा	५००
११	महात्मा गांधी शिक्षण संस्था, चावरदा, जि.बुलढाणा	१५
१२	एडुलजी प्रेमजी हॉस्पिटल, (बीएलपी) मुंबई	९०
१३	लेप्रसी रिहॅबिलिटेशन सेंटर, निंभोरा, अमरावती	५०
एकूण		२,८६४

(कुजनेडी) २१/३/२०१२
(न.ग.तडवी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

६

⑥

29/12/2012

④

⑦

29/5/2012

[illegible]